

April 29, 2022

To,

Corporate Communication Department
BSE Limited
Phiroze Jeejeeboy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001.
BSE Scrip Code: 532528

Listing Department
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400 051.
NSE Code: DATAMATICS

Sub: Newspaper Publication - Compliance under Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith extracts of the Audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter and year ended on March 31, 2022 approved by the Board of Directors of the Company at their meeting held on April 28, 2022, published today i.e. Friday, April 29, 2022 in the Newspapers viz. - Financial Express (in English) and Mumbai Lakshadeep (in Marathi).

The above information is also available on the website of the Company www.datamatics.com.

Kindly take the above on your record.

For **Datamatics Global Services Limited**

DIVYA Digitally signed
by **DIVYA KUMAT**
KUMAT Date: 2022.04.29
13:09:08 +05'30'

Divya Kumat
EVP, Chief Legal Officer and Company Secretary
(FCS: 4611)

Encl: As above

ASSAM POWER DISTRIBUTION COMPANY LIMITED
A fully customer centric company

Notice Inviting Tender (NIT)
for Procurement of Cloud Based Meter Data Management System (MDMS) for Smart Metering project of APDCL

NIT No. APDCLCGM (PP&D)CLOUD BASED MDMS/2022/1; Dated: 27.04.2022

Chief General Manager (PP&D), APDCL invites E-tenders, with validity up to 180 (One Hundred Eighty) days from the date of opening of price bids, for Design, development, testing, deployment of Meter Data Management System (MDMS) in Cloud with all components and integration including IT Helpdesk for catering 6.2 Lakh Nos. of Smart Meters.

The complete papers can be downloaded for free from our official website www.apdcl.org and also from <https://assamtenders.gov.in>

Tender processing fees : Rs. 20,000.00
(To be paid online at <https://assamtenders.gov.in>)

Earnest Money Deposit : Rs. 25,00,000.00
(To be paid online at <https://assamtenders.gov.in>)

Key Dates:
Tender publishing and download start date : 27.04.2022 (16:00 Hours)
Pre-Bid Meeting : 04.05.2022 (11:00 Hours)
Bid submission start date : 16.05.2022 (14:00 Hours)
Last date of bid submission : 23.05.2022 (14:00 Hours)
Bid opening date and time : 24.05.2022 (14:00 Hours)

Sd/- Chief General Manager (PP&D), APDCL
Please pay your energy bill on time and help us to serve you better!

Centre for Aromatic plants (CAP)
Industrial Estate, Selaqui - 248011, Dehradun (Uttarakhand)
Telefax - 0135-2698305, E-mail: cap.dun@gmail.com
Website: www.capuk.in

e-Tender Notice No 02/CAP/2022-23

E-tenders are invited from the Authorized Indian Agents of Original Equipment Manufacturers (OEM) for the supply, installation and commissioning of Mobile Distillation Units- 2 Nos. (5 Qtl, 2000 L capacity) alongwith all pipeline connection, pipe fitting & structure stand etc. complete to be fitted individually on Truck Chassis. The terms and Conditions of tender document along with other information can be downloaded from e-tendering website of Uttarakhand Government www.uktenders.gov.in from 29.04.2022 to 19.05.2022. The cost of tender is Rs. 1180/- including GST. EMD is Rs. 1,40,000/- (Rupees one lakh forty thousand only). The tender can only be applied through e-tendering procedure on the website www.uktenders.gov.in. The last date of applying and submission is 19th May, 2022.

Director

DATAMATICS GLOBAL SERVICES LIMITED
Registered Office : Knowledge Centre, Plot No. 58, Street No. 17, MIDC, Andheri (E), Mumbai -400093.
CIN: L72200MH1987PLC045205, Tel. No.: +91-22-61020001/2 Fax. No.: +91-22-28343669
Website : www.datamatics.com

AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2022 (Rupees in millions)

Sr. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED					
		Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended			
		31-Mar-22	31-Dec-21	31-Mar-21	31-Mar-22	31-Mar-21	31-Dec-21	31-Mar-21	31-Mar-21		
1	Total income from operations (net)	1,517.84	1,493.99	1,256.31	5,785.10	4,576.63	3,132.95	3,007.72	2,832.90	12,010.47	11,490.53
2	Net Profit (+) / Loss (-) from ordinary activities before tax	270.82	300.33	458.70	1,434.43	764.99	515.00	475.99	345.71	1,920.49	1,093.63
3	Net Profit (+) / Loss (-) for the period after tax	207.06	226.47	320.19	1,111.15	563.10	449.81	360.91	286.87	1,553.95	840.11
4	Net Profit (+) / Loss (-) for the period after tax (after non controlling interest)	207.06	226.47	320.19	1,111.15	563.10	456.17	369.73	286.80	1,574.82	797.46
5	Other Comprehensive income	12.37	(0.73)	11.18	162.43	28.16	39.56	16.39	231.33	(48.13)	244.04
6	Total Comprehensive income for the period	219.43	225.74	331.37	1,273.58	591.26	489.37	377.30	518.20	1,505.82	1,084.15
7	Paid-up equity share capital (Face Value per share Rs.5/-)	294.75	294.75	294.75	294.75	294.75	294.75	294.75	294.75	294.75	294.75
8	Reserve (excluding Revaluation) Reserves as per balance sheet of previous accounting year	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
9	Earnings Per Share (EPS)										
	- Basic	3.51	3.84	5.43	18.85	9.55	7.73	6.27	4.86	26.71	13.53
	- Diluted	3.51	3.84	5.43	18.85	9.55	7.73	6.27	4.86	26.71	13.53

NOTES:
1 The above is an extract of the detailed format of audited financial results for year ended 31st March, 2022 and 4th quarter of FY 2021-22 filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results for year ended 31st March, 2022 and 4th quarter of FY 2021-22 are available on the Stock Exchange websites, (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on Company's website at www.datamatics.com.

For Datamatics Global Services Limited
Sd/-
Rahul L. Kanodia
Vice Chairman & CEO

Place : Mumbai
Date : 28th April, 2022

Notice-Cum-Addendum to the Scheme Information Document ('SID') and Key Information Memorandum ('KIM') of Axis AAA Bond Plus SDL ETF - 2026 Maturity

Notice is hereby given that maturity date of 'Axis AAA Bond Plus SDL ETF - 2026 Maturity', an open-ended Target Maturity Exchange Traded Fund investing predominantly in constituents of Nifty AAA Bond Plus SDL Apr 2026 50:50 Index ("the Scheme") shall be April 30, 2026 or immediately succeeding business day in case maturity date i.e. April 30, 2026 is a holiday / non-business day.

Please note that all other terms of the Scheme will remain same.

This addendum forms an integral part of the Scheme Information Document and Key Information Memorandum of Axis AAA Bond Plus SDL ETF - 2026 Maturity.

Investors are requested to kindly take note of the above.


For Axis Asset Management Company Limited
(CIN - U65991MH2009PLC189558)
(Investment Manager to Axis Mutual Fund)

Sd/-
Chandresh Kumar Nigam
Managing Director & Chief Executive Officer


Place : Mumbai
Date : April 28, 2022
No. : 10/2022-23

Statutory Details: Axis Mutual Fund has been established as a Trust under the Indian Trusts Act, 1882, sponsored by Axis Bank Ltd. (liability restricted to ₹ 1 Lakh). **Trustee:** Axis Mutual Fund Trustee Limited **Investment Manager:** Axis Asset Management Company Limited (the AMC) **Risk Factors:** Axis Bank Ltd. is not liable or responsible for any loss or shortfall resulting from the operation of the schemes.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.


AXIS MUTUAL FUND

Axis House, First Floor, C2, Wadia International Centre, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai - 400 025, India.
TEL : (022) 4325-5161, FAX : (022) 4325-5199, EMAIL : customerservice@axismf.com, WEBSITE : www.axismf.com,
ADDITIONAL CONTACT NUMBER : 8108622211


FRANKLIN TEMPLETON

Franklin Templeton Mutual Fund
Registered Office: One International Center, Tower 2, 12th and 13th Floor,
Senapati Bapat Marg, Elphinstone Road (West), Mumbai 400013

NOTICE

Investors and prospective investors may note that pursuant to Regulation 59 of Securities and Exchange Board of India (Mutual Funds) Regulations, 1996, a soft copy of the unaudited half-yearly financial results of the schemes of Franklin Templeton Mutual Fund for the period ended March 31, 2022 has been uploaded on Franklin Templeton Mutual Fund's website (www.franklintempletonindia.com) in a user-friendly and downloadable format (Microsoft Excel spreadsheet).

For **Franklin Templeton Asset Management (India) Pvt. Ltd.** (Investment Manager of Franklin Templeton Mutual Fund)

Sd/-
Sanjay Sapre
President
Date: April 28, 2022

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

HSBC MUTUAL FUND
NOTICE

NOTICE is hereby given that the Trustees of HSBC Mutual Fund have approved the declaration of dividend under the Income Distribution cum capital withdrawal option (IDCW) of HSBC Fixed Term Series 139 (HFTS 139) as under:

Scheme/Option	Quantum of Dividend	NAV (as on April 27, 2022) (in Rs.)
HFTS 139 – IDCW Option	Entire distributable surplus on the record date	12.5983
HFTS 139 –Direct Plan IDCW Option		12.7052

Record Date: May 04, 2022 Face Value: Rs. 10 per unit


"The dividend is subject to availability of distributable surplus in the above mentioned scheme on the Record Date". Pursuant to payment of dividend, the NAV of the IDCW of the scheme will fall to the extent of dividend distribution and statutory levy, if any.

All the unitholders of the above scheme whose names appear on the register of unitholders as on the record date will be eligible to receive the dividend.

For & on behalf of HSBC Asset Management (India) Private Limited
(Investment Manager to HSBC Mutual Fund)

Sd/-
Authorized Signatory
Mumbai, April 28, 2022

It is to be distinctly understood that the permission given by NSE should not in anyway be deemed or construed that the Scheme Information Document has been cleared or approved by NSE nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the Scheme Information Document. The investors are advised to refer to the Scheme Information Documents of HFTS 139 for the full text of the 'Disclaimer Clause of NSE'.


HSBC Asset Management

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

HSBC Asset Management India Private Limited, 11/13th Floor, NESCO - IT Park Bldg. 3, Nesco Complex, Western Express Highway, Goregaon East, Mumbai 400063.
e-mail: hsbcmf@camsonline.com, website: www.assetmanagement.hsbc.co.in
Issued by HSBC Asset Management (India) Private Limited
CIN-U74140MH2001PTC134220

Union Mutual Fund
Union Asset Management Company Private Limited
Investment Manager for Union Mutual Fund
Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198201
Registered Office: Unit 503, 5th Floor, Leela Business Park,
Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai - 400059
• Toll Free No. 1800 2002 268/1800 5722 268; • Non Toll Free. 022-67483333;
• Fax No: 022-67483401; • Website: www.unionmf.com; • Email: investorcare@unionmf.com


Union MUTUAL FUND

NOTICE TO ALL INVESTORS / UNITHOLDERS

NOTICE is hereby given to the Investors / Unit Holders of all the Scheme(s) of Union Mutual Fund that, in accordance with the provisions of Regulation 59 of SEBI (Mutual Funds) Regulations 1996 read with SEBI Circular No. CIR/IMD/DF/21/2012 dated September 13, 2012 and the Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of the Schemes of Union Mutual Fund, **Union Asset Management Company Private Limited ("the AMC") has hosted a soft copy of the Unaudited Half Yearly Financial Results** of all the Schemes of Union Mutual Fund for the period ended **March 31, 2022** on its website www.unionmf.com. The Investors/ Unitholders can view and download the scheme unaudited financial results from the AMC's website.

For Union Asset Management Company Private Limited
(Investment Manager for Union Mutual Fund)

Place: Mumbai
Date: April 28, 2022
Sd/-
Authorised Signatory

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

Statutory Details: **Constitution:** Union Mutual Fund has been set up as a Trust under the Indian Trusts Act, 1882; **Sponsors:** Union Bank of India and Dai-ichi Life Holdings, Inc.; **Trustee:** Union Trustee Company Private Limited [Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198198], a company incorporated under the Companies Act, 1956 with a limited liability; **Investment Manager:** Union Asset Management Company Private Limited [Corporate Identity Number (CIN): U65923MH2009PTC198201], a company incorporated under the Companies Act, 1956 with a limited liability.
Copy of all Scheme Related Documents can be obtained from any of our AMC offices/ Customer Service Centres/ distributors as well as from our website www.unionmf.com.


CLASSIFIEDS
BUSINESS
LOANS

FOR FUNDING AGAINST LISTED SHARES


VFS Capital
naz@vfscapital.com
www.vfscapital.com

0070691857-98-1

"IMPORTANT"
While care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever. Registered letters are not accepted in response to box number advertisement."


SHRIRAM
Transport Finance Company Limited
A WINNING RELATIONSHIP

SHRIRAM TRANSPORT FINANCE COMPANY LIMITED
CIN: L65191TN1979PLC007874
Regd. Office: Sri Towers, 14A, South Phase, Industrial Estate, Guindy, Chennai - 600 032, Tamil Nadu.
Tel No: +91 44 4852 4666, Fax: +91 44 4852 5666. Website: www.stfc.in, email: secretarial@stfc.in

Extract of Audited Financial Results for the year ended March 31, 2022 (₹ in crores)

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated					
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended			
		31.03.2022 (Audited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)	31.03.2021 (Audited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)		
1.	Total income from operations	5,082	4,828	4,494	19,255	17,420	5,082	4,828	4,494	19,255	17,420
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,351	923	938	3,549	3,278	1,351	923	938	3,549	3,278
3.	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,351	923	938	3,549	3,278	1,351	923	938	3,549	3,278
4.	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,086	681	755	2,708	2,487	1,086	681	755	2,708	2,487
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	947	718	773	2,585	2,394	952	724	775	2,598	2,406
6.	Paid-up Equity Share Capital	271	271	253	271	253	271	271	253	271	253
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	25,662	25,040	21,315	25,662	21,315	25,824	25,197	21,464	25,824	21,464
8.	Securities Premium Account	5,662	5,662	3,201	5,662	3,201	NA	NA	NA	NA	NA
9.	Net worth	25,905	25,283	21,541	25,905	21,541	NA	NA	NA	NA	NA
10.	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
11.	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil	Nil	Nil	NA	NA	NA	NA	NA
12.	Debt Equity Ratio	4.42	4.45	4.92	4.42	4.92	NA	NA	NA	NA	NA
13.	Earnings per share (before and after extraordinary items) (of ₹ 10/- each) (for continuing and discontinued operations)										
	Basic (₹)	40.15	25.26	30.65	101.74	100.97	40.34	25.46	30.72	102.23	101.44
	Diluted (₹)	40.15	25.26	30.65	101.74	100.97	40.34	25.46	30.72	102.23	101.44
14.	Capital Redemption Reserve	54	54	54	54	54	NA	NA	NA	NA	NA
15.	Debenture Redemption Reserve	307	921	921	307	921	NA	NA	NA	NA	NA
16.	Debt Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
17.	Interest Service Coverage Ratio	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA

Note:
The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations. The full format of the Quarterly/Annual Financial Results and pertinent disclosures related to other line items referred in the regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, are available on the stock exchange websites: www.bseindia.com, www.nseindia.com and company's website: www.stfc.in.

Place : Mumbai
Date : April 28, 2022

By order of the Board
For Shriram Transport Finance Company Limited
Umesh Chavankar
Vice Chairman & Managing Director
DIN : 00141189

मुंबईत १ मे २०२२ रोजी जागतिक सारस्वत परिषदेचे आयोजन

मुंबई, दि.२८ : विश्व सारस्वत फेडरेशन (व्हीएसएफ) यांच्यातर्फे ऑल इंडिया सारस्वत कल्चरल ऑर्गनायझेशन (एआयएससीओ) आणि जीएसबी सभा नवी मुंबई यांच्या सहयोगाने नवी मुंबईतील वाशी येथे १ मे २०२२ रोजी कॉम्प्लुअन्स ऑफ सारस्वत वर्ल्डवाइड (जगभरातील सारस्वतांचा संगम) या एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

जागतिक जाहीर नोटीस
याद्वारे कळविण्यात येते की, श्रीमती कुडसिया हाशिम घानी राहणार सी/१, ए ओ मेन कॉलनी, एस सी रोड, जोगेश्वरी (पश्चिम), मुंबई - ४००१०२ हि निवृत्त केंद्र सरकार कर्मचारी दिनांक २५/१२/२०२१ रोजी मरण झाली.

Public Notice
My client MR NARESHCHAND CHATURVEDI residing at Flat No 208 B Wing, Chachabhatija Nagar CHS Ltd, J.H Poddar Road, Bhayandar (W) Dist Thane 401101 having property No D01003809060 has lost misplaced original Agreement for sale executed in the year 1985 Between Mr. Satish Gupta as Seller and MR NARESHCHAND CHATURVEDI as purchaser, for Flat No 208 B Wing, Chachabhatija Nagar CHS Ltd, J.H Poddar Road, Bhayandar (W) Dist Thane 401101 and also has lost mispurchased share certificate of the said flat from his custody.

Public Notice
This is to inform the public at large that my clients 1) SARFARAZ RAMZANALI BILAWALA 2) AMINA RAMZANALI BILAWALA are the Owners of Flat No.103, First Floor, Building No.6/B, Green Park Building, No.6, Co-operative Housing Society Ltd., Shanti Park, Mira Road East, Thane- 401107. They were holding Allotment Letter dated 27-04-1993, issued in the name of previous owner Mr. Amrishchandra Agarwal by the Builder M/s. Agarwal Builders in respect of the Said Flat premises which has been Lost/Misplaced by us.

Public Notice
MR.RANBIR SINGH RAO who was the owner of Flat No.204, 'B' Wing, Second Floor of GURUPRASAD CO OP HSG SOCIETY having address at, Plot No.23, Sunay No.45, Veer Savakar Nagar, Navghar, Vashi Road (West), Dist. Thane now Palghar 401202, expired on 03/08/2002. Mrs. Pramila Rimbir Singh and Late Mr. Ranbir Singh Rao expired on 23/07/2012. The present paper publication notice is to declare that 1) Mr. Navniti Ranbir Singh and 2) Mr. Brijesh Ranbirsingh Rao who are the only two sons of Late Mr. Ranbir Singh Rao as the legal heirs in respect of the aforesaid Flat and if anyone is having objection then they may raise such objection within 15 days from the date of publication with the copies of relevant proofs to support such claim to my office i.e. M/S DMS & ASSOCIATES - Advocates, 7 Vasant Sangeet CHSI, Sai Nagar, Village Navghar, Vashi Road (West) 401202 Dist. Palghar, M 98200880337, Dmsak_75ah@rediffmail.com. Failing which it will be declared that my clients 1) Mr. Navniti Ranbir Singh and 2) Mr. Brijesh Ranbirsingh Rao as the legal heirs in respect of the aforesaid Flat and shall be at the liberty to Sale / Transfer the said Flat to the general public at large.

Public Notice
Pranavadiya Spinning Mills Limited
CIN: L17199IN1990PLC058139
Regd. Office: Office No. 2, Plot No. 266, Village Alte, Kumbhoj Road, Taluka Hatkanangale, Dist. Kolhapur - 416 109
Tel No.: (230) 2463100; Email: investors@pranavadiya.com; Website: www.pranavadiya.com

Table with 4 columns: Sr. No., Particulars, Quarter ended 31-Mar-22 Audited, Year Ended 31-Mar-22 Audited, Quarter ended 31-Mar-21 Audited. Rows include Total Income from Operations, Net Profit/(Loss) for the period before Exceptional items and Tax, etc.

Notes:
1. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on April 28, 2022. The Statutory Auditors have expressed an unqualified opinion.
2. The above is an extract of the detailed format of Financial Results of the Quarter and Year ended March 31, 2022 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2022 are available on the website of the Stock Exchange at www.bseindia.com and on the Company's website at www.pranavadiya.com.

Public Notice
LATE SHRI. RAJENDRA CHIMANLAL TRIVEDI was OWNER of Flat No.23, 2nd floor, Karishma CHS Ltd., Plot No.6, Gandhi Nagar, L.B.S. Marg, Ghatkopar (W), Mumbai - 400 086, admeasuring carpet area about 490 Sq.ft. In his lifetime he made a Registered WILL in favour of my clients on 29.10.2015 which is duly registered vide Regn. No. KRL-3-7266-2015 Dt. 29.10.2015 and the said society had transferred the said flat and its shares in favour of my client on 20.6.2019, since that date my client is absolute owner and share holder of the said flat. My CLIENT MR. HIMANSHU RAJENDRA TRIVEDI & MR. GAUTAM RAJENDRA TRIVEDI hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants objection or objections for sale and transfer of the said Flat No.23, 2nd floor, Karishma CHS Ltd., Plot No.6, Gandhi Nagar, L.B.S. Marg, Ghatkopar (W), Mumbai - 400 086 along with 5 shares in favour of MR. HIMMAT K. GORI & MRS. MEENA HIMMAT GORI. If any one claims any rights in respect of the said flat can contact my clients with the copies of documentary evidence in support of the claim failing which no claims of any nature whatsoever will be binding on my client. Any claim or objection should be addressed to me or my client at above mentioned address.

Table with 4 columns: Sr. No., Particulars, Quarter ended 31-Mar-22 Audited, Year Ended 31-Mar-22 Audited, Quarter ended 31-Mar-21 Audited. Rows include Total Income from Operations, Net Profit/(Loss) for the period before Exceptional items and Tax, etc.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Table with 4 columns: Sr. No., Particulars, Quarter ended 31-Mar-22 Audited, Year Ended 31-Mar-22 Audited, Quarter ended 31-Mar-21 Audited. Rows include Total Income from Operations, Net Profit/(Loss) for the period before Exceptional items and Tax, etc.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. SHARMISTA NANDUROY is owner of Flat No. G-3, Ground Floor, VATSALA PARK A & B CO-OP. HSG. SOC. LTD., Yashoda Sadan no. 3, Sai Baba Nagar, Navghar Road, Bhayandar (East), Tal & Dist Thane - 401105 on land bearing old Survey No. 180. New Survey No. 86, Hissa No. 4 in Revenue Village KHARI and My client have lost Original Share certificate and not traceable. If any person has any objection/claim of any nature whatsoever for the said lost of share certificate of above mentioned Flat shall intimate the undersigned in writing at the under mentioned address within 15 days from date of the notice along with the documents in support of such objection otherwise such objection/claim shall be considered as waived.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50. My Client's Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was expired on dated 03/10/2015, and the last behind Five Legal heirs are SMT. REKHA GORDHAN PARMAR as wife 2) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 3) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 4) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 5) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA as Daughter of the above said Flat. 1) SHRI. NITIN GORDHAN PARMAR as son 2) SHRI. SACHIN GORDHAN PARMAR as son 3) SMT. GAURI GANESH MAKAWANA as Daughter 4) SMT. POONAMBEEN RAKESHBAI WAGHELA have no objection to Transfer, Release, surrender their right title in favour of SMT. REKHA GORDHAN PARMAR as legal heirs of the above said Flat. My Client will be eligible to retain, sale, mortgage, lease or whatsoever. My client have lost Original Share certificate and not traceable.

Public Notice
Public is hereby informed that my client SMT. REKHA GORDHAN PARMAR that her Husband SHRI. GORDHAN UMAKANT PARMAR was owner of Flat No. 101, in 'A' Wing, on FIRST Floor, in RAJESHWAR C BUILDING CHS LTD, at Talav Road Bhayandar (East), Tal & Dist Thane-401105. Having Share Certificate No. 9, Distinctive No. 46 to 50